

FYBA Economics- I (OLD)
Sample Question Paper

Q1. Micro Economics studies -----

सूक्ष्म अर्थशास्त्र ----- याचा अभ्यास करते.

A. The behavior of individuals, households and firms / वैयक्तिक, घरगुती व तसेच उद्योगसंस्थेची वागणूक.

B. Aggregate demand and aggregate supply / एकूण मागणी आणि एकूण पुरवठा

C. National Income / राष्ट्रीय उत्पन्न

D. International Trade / आंतरराष्ट्रीय व्यापार

Q2. Concept of 'Ceteris Paribus' refers to -----

'Ceteris Paribus' हि संकल्पना असे निर्देशित करते की -----

A. All other things being equal / इतर परिस्थिती कायम आहे.

B. All other things being unequal / इतर परिस्थिती कायम नसताना.

C. Both are correct / दोन्ही बरोबर

D. None of above / वरीलपैकी नाही.

Q3. Law of Equi-marginal Utility is given by -----.

समसिमांत उपयोगितेचा नियम ----- यांनी दिला.

A. Adam Smith / अॅडम स्मिथ

B. Alfred Marshall / आल्फ्रेड मार्शल

C. David Ricardo / डॅविड रिकार्डो

D. Karl Marx / कार्ल मार्क्स

Q4. Consumer spends his money income on different goods in such a way that the ratio of marginal utility to price is -----.

उपभोक्ता आपले पैशातील उत्पन्न वस्तुंवर अशा प्रकारे खर्च करतो की सीमांत उपयोगिता आणि किंमत यांचे गुणोत्तर ----- राहील.

A. Different / असमान

B. Zero / शून्य

C. Unlimited / अमर्याद

D. Same(Equal) / समान

Q5. When Average Product is maximum, then the total product is -----.

जेव्हा सरासरी उत्पत्ती महत्तम (कमाल) असते, तेव्हा एकूण उत्पत्ती ही -----.

A. Rising at an Increasing Rate / वाढत्या दराने वाढते

B. Constant / स्थिर असते

C. Rising at a Diminishing Rate / घटत्या दराने वाढते

D. Declining / घटते

Q6. When Total Product is maximum and constant then the marginal product is - -----.

जेव्हा एकूण उत्पादन महत्तम (कमाल) आणि स्थिर असते तेव्हा सिमांत उत्पादन -- ----- असते.

A. Negative / ऋणात्मक

B. Zero / शून्य कालीन

C. Maximum / महत्तम (कमाल)

D. Constant / स्थिर

Q7. Monopolist can determine:

मक्तेदाराला खालीलपैकी कोणती गोष्ट ठरवता येते ?

A. Price / किंमत

B. Output / उत्पादन

C. Neither price nor output / किंमत व उत्पादन यापैकी काहीही नाही

D. Either price or output / किंमत व उत्पादन यापैकी कोणतीही एकच

Q8. For maximum profit the condition is :

महत्तम नफ्यासाठी खालीलपैकी कोणती अट लागू आहे ?

A. $AR = AC$ / $AR = AC$

B. $MR = MC$ / $MR = MC$

C. $MR = AR$ / $MR = AR$

D. $MC = AC$ / $MC = AC$

Q9. Under _____ a single firm does not have any control over the price of its product.

खालीलपैकी कोणत्या बाजारपेठेत कोणत्याही एका पेढीचे उत्पादनाच्या किंमतीवर नियंत्रण नसते ?

A. Monopoly / मक्तेदारी

B. Oligopoly / अल्पाधिकार

C. Monopolistic competition / मक्तेदारीयुक्त स्पर्धा

D. Perfect competition / पूर्ण स्पर्धा

Q10. Which of the following is the commonly used method of pricing?

खालीलपैकी कोणती किंमत पद्धत सर्वसाधारणपणे वापरली जाते.

A. Full cost pricing / पूर्ण खर्च किंमती

B. Average pricing / सरासरी खर्च किंमती

C. Variable cost pricing / बदलता खर्च किंमती

D. Fixed cost pricing / स्थिर खर्च किंमती